

ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, मेळघाट,
नवेगाव-नागझिरा व सह्याद्री या प्रकल्पांच्या
व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समित्यांचे
पुनर्गठन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक डब्ल्यूएलपी-०५२३/प्र.क्र.१७३/फ-१
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२
दिनांक:- २१ सप्टेंबर, २०२३.

वाचा -

१. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी-२०१२/प्र.क्र.३०९/फ-१, दि. ०९.११.२०१२.
२. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी -२०१२/प्र.क्र.३०९/फ-१, दि. २१.०१.२०१३.
३. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी -१०१७/प्र.क्र.२५५/फ-१, दि. १५.१२.२०१७.
४. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी -१०१७/प्र.क्र.२५५/फ-१, दि. ०६.०२.२०१८.
५. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी -०८१८/प्र.क्र.३२०/फ-१, दि. ०६.०९.२०१८.
६. शासन निर्णय, महसूल व वन विभाग डब्ल्यूएलपी -१०१७/प्र.क्र.२५५/फ-१, दि. ०७.१०.२०२०.
७. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. २८७४, दि.०५.०१.२०२३.
८. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र. ४५, दि.१०.०४.२०२३.

प्रस्तावना :-

वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ च्या कलम ३८-० (१) (c) मधील तरतूदीनुसार व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनासंबंधी नियम करण्याचे प्रदत्त अधिकारास अनुसरून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणद्वारे दिनांक १५.१०.२०१२ च्या अधिसूचने अन्वये व्याघ्र प्रकल्प व त्याचे सभोवतालचे क्षेत्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पाच्या भोवतालच्या क्षेत्रातील पर्यटन (सोयीसुविधा) उद्योगाकडून फी आकारून व तत्संबंधी निर्णय घेऊन त्यापासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून स्थानिक जनतेच्या उपजिवीकेचा विकास करण्याची तसेच सदर क्षेत्राकरीता स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्याची तरतूद संदर्भ क्र. १ व २ चे शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.

त्यानुसार संदर्भ क्र. ३ अन्वये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरीता, संदर्भ क्र. ४ अन्वये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकरीता व संदर्भ क्र. ५ अन्वये पेंच व बोर व्याघ्र प्रकल्पांकरीता स्थानिक सल्लागार समित्यांचे गठन करण्यात आले होते. सदर समितीतील अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ २ वर्षांचा असून सदर कार्यकाळ समाप्त झाला आहे. तसेच संदर्भ क्र. ६ चे शासन निर्णयान्वये सदर समित्यांमधील अशासकीय सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ व ८ चे प्रस्तावांनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या स्थानिक सल्लागार समित्यांचे पुनर्गठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी संदर्भ क्र. ७ व ८ चे पत्रान्वये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प व बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या स्थानिक सल्लागार समित्यांचे पुनर्गठन करण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर समित्यांमधील पदसिध्द सदस्यां व्यतिरिक्त इतर सदस्यांचा कार्यकाळ दोन वर्षाकरिता राहिल.

१) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकरीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, नागपूर	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार, मंत्री (वने, सांस्कृतिक कार्ये, मत्स्यव्यवसाय) तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	मा. श्री. विजय वडेटीवार, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
४	मा. श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
५	मा. श्री. किर्ती कुमार ऊर्फ बंटी मितेश भांगडीया, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
६	मा. श्री. किशोर गजानन जोरगेवार, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
७	जिल्हाधिकारी, चंद्रपूर	पदसिध्द	सदस्य
८	वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प	पदसिध्द	सदस्य सचिव
९	उप संचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प	पदसिध्द	सदस्य
१०	उप संचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प	पदसिध्द	सदस्य
११	श्री. विवेक नि. करंबेळकर	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
१२	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर	पदसिध्द	सदस्य
१३	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर	पदसिध्द	सदस्य
१४	उप विभागीय अधिकारी, वरोरा	पदसिध्द	सदस्य
१५	सरपंच, मोहर्ली	पदसिध्द	सदस्य
१६	सरपंच, कोलारा	पदसिध्द	सदस्य

१७	श्री. बिलाल हबीब, वरिष्ठ वैज्ञानिक, भारतीय वन्यजीव संस्था, देहराडून.	वन्यजीव संशोधक	सदस्य
१८	श्री. किरण कुमार मनुरे	सामाजिक संशोधक	सदस्य
१९	श्री. धनंजय बापट	पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी	सदस्य
२०	श्रीमती. पुनम धनवटे	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२१	श्री. बंडू सितारामजी धोतरे	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२२	श्री. मुकेश रमेशराव भांदककर, वन्यजीव संरक्षण सोसायटी	स्थानिक नागरी संस्थावरील सदस्य	सदस्य
२३	श्री. योगेश दुधपचारे, प्राध्यापक, ग्रीन प्लॅनेट सोसायटी	स्थानिक नागरी संस्थावरील सदस्य	सदस्य
२४	श्री. अनिल तिवाडे (मार्गदर्शक), आदिवासी ग्रामविकास पर्यटक मार्गदर्शक व वन्यजीव संरक्षण समिती		आमंत्रित सदस्य
२५	श्री. संजय मानकर (जिप्सीधारक), अध्यक्ष, जिप्सी इको टुरिझम वेलफेअर सोसायटी, मोहर्ली		आमंत्रित सदस्य

II) पेंच व्याघ्र प्रकल्पाकरीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, नागपूर	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. अॅड. आशिष जैयस्वाल, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर	पदसिध्द	सदस्य सचिव
४	जिल्हाधिकारी, नागपूर	पदसिध्द	सदस्य
५	उप वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वन विभाग	पदसिध्द	सदस्य
६	श्री. अर्जिंक्य भटकर, वरीष्ठ प्रकल्प अधिकारी, डब्ल्यू.डब्ल्यू.एफ. इंडिया.	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
७	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर	पदसिध्द	सदस्य
८	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर	पदसिध्द	सदस्य
९	उप विभागीय अधिकारी, रामटेक	पदसिध्द	सदस्य
१०	श्रीमती शांताबाई कुमरे, पथरई-करवाही सर्कल, ता. रामटेक	जिल्हा परिषद सदस्य	सदस्य

११	श्री. संजय पुनाराम नेवारे, बोथिया-उमरी सर्कल, ता. रामटेक	पंचायत समिती सदस्य	सदस्य
१२	श्री.प्रफुल्ल भांबुरकर, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया	वन्यजीव संशोधक	सदस्य
१३	नागपूर विद्यापिठ समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक	सामाजिक संशोधक	सदस्य
१४	श्री. स्वानंद ल. सोनी, सृष्टी जंगल होम्स, पेंच सिल्लारी	पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी	सदस्य
१५	श्री. संजय करकरे, बी.एन.एच.एस. नागपूर	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
१६	डॉ. अनिल पिंपळापुरे, संचालक, सेंट्रल इंडिया बर्ड अकादमी, नागपूर	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
१७	नागपूर सुधार प्रन्यास यांचे प्रतिनिधी	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य
१८	नागपूर महानगरपालिका यांचे प्रतिनिधी	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य

III) बोर व्याघ्र प्रकल्पाकरीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, नागपूर	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. डॉ. पंकज राजेश भोयर, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	मा. श्री. समीर दत्तात्रय मेघे, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
४	वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर	पदसिध्द	सदस्य सचिव
५	जिल्हाधिकारी, वर्धा	पदसिध्द	सदस्य
६	जिल्हाधिकारी, नागपूर	पदसिध्द	सदस्य
७	उप वनसंरक्षक, वर्धा वन विभाग	पदसिध्द	सदस्य
८	उप वनसंरक्षक, नागपूर वन विभाग	पदसिध्द	सदस्य
९	मानद वन्यजीव रक्षक	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
१०	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर	पदसिध्द	सदस्य
११	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर	पदसिध्द	सदस्य
१२	उप विभागीय अधिकारी, वर्धा	पदसिध्द	सदस्य
१३	स्थानिक पंचायत समिती सदस्य, बोरी, जि. वर्धा	पदसिध्द	सदस्य

१४	स्थानिक पंचायत समिती सदस्य, आमगांव, जि. वर्धा	पदसिध्द	सदस्य
१५	डॉ. वसंता इस्तारु कहाळकर, सहाय्यक प्राध्यापक, महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, आरमोरी, जि. गडचिरोली	वन्यजीव संशोधक	सदस्य
१६	प्रा. संजय फुलकर, समाज कार्य महाविद्यालय, नागपूर	सामाजिक संशोधक	सदस्य
१७	श्री. भाऊराव मारोतराव ठाकरे, राज होम स्टे, वर्धा	पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी	सदस्य
१८	श्री. कोशल केदारनाथ मिश्र	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
१९	डॉ. अनिल पिंपळापूरे, संचालक, सेंट्रल इंडिया बर्ड अकादमी, नागपूर	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२०	नगर परिषद वर्धा यांचे प्रतिनिधी	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य
२१	नागपूर महानगरपालिका यांचे प्रतिनिधी	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य

IV) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, अमरावती	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. श्री. राजकुमार पटेल, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती	पदसिध्द	सदस्य सचिव
४	जिल्हाधिकारी, अमरावती	पदसिध्द	सदस्य
५	उप वनसंरक्षक, अमरावती	पदसिध्द	सदस्य
६	विभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा	पदसिध्द	सदस्य
७	उप वनसंरक्षक (प्रा), मेळघाट वन विभाग, परतवाडा	पदसिध्द	सदस्य
८	उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा	पदसिध्द	सदस्य
९	उप वनसंरक्षक, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदरा	पदसिध्द	सदस्य
१०	उप वनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग, अकोट	पदसिध्द	सदस्य

११	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, अमरावती	पदसिध्द	सदस्य
१२	अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती	पदसिध्द	सदस्य
१३	उप विभागीय अधिकारी, धारणी	पदसिध्द	सदस्य
१४	डॉ. सावन देशमुख, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
१५	स्थानिक पंचायत समिती सदस्य, धारणी	जिल्हा परिषद सदस्य	सदस्य
१६	स्थानिक पंचायत समिती सदस्य, चिखलदरा	जिल्हा परिषद सदस्य	सदस्य
१७	डॉ. जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती तथा सदस्य महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ	वन्यजीव संशोधक	सदस्य
१८	प्रा. युवराज रुपरावजी खोडस्कर	सामाजिक संशोधक	सदस्य
१९	श्री. विजय झूनझूनवाला, सातपुडा रिसोर्ट चिखलदरा	पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी	सदस्य
२०	अध्यक्ष, निसर्ग संरक्षण संस्था, अमरावती	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२१	श्री. अमोल सावंत, सातपुडा फारुण्डेशन, अकोला	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२२	श्री. सर्वेश मराठे, अरण्यम कंन्झरवेशन सोसायटी, अमरावती	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य
२३	डॉ. स्वप्नील सोनवणे, युथ फॉर नेचर कंन्झरवेशन, अमरावती	स्थानिक नागरी संस्थेवरील सदस्य	सदस्य

१) नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया करीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, नागपूर	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. श्री. नाना फाल्गुनराव पटोले, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	मा. श्री. विजय भारतलाल रहांगडाले, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
४	वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया	पदसिध्द	सदस्य सचिव
५	जिल्हाधिकारी, गोंदिया	पदसिध्द	सदस्य
६	जिल्हाधिकारी, भंडारा	पदसिध्द	सदस्य
७	उप वनसंरक्षक, गोंदिया वन विभाग	पदसिध्द	सदस्य

८	उप वनसंरक्षक, भंडारा वन विभाग	पदसिध्द	सदस्य
९	मानद वन्यजीव रक्षक, भंडारा जिल्हा	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
१०	मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया जिल्हा	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
११	प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग, देवरी	पदसिध्द	सदस्य
१२	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर	पदसिध्द	सदस्य
१३	उप विभागीय अधिकारी, साकोली	पदसिध्द	सदस्य
१४	पंचायत समिती सदस्य, साकोली	पदसिध्द	सदस्य
१५	पंचायत समिती सदस्य, सडक-अर्जुनी	पदसिध्द	सदस्य
१६	डॉ. वसंत इस्तारु कहाळकर, रा. बाम्हणी, ता. तुमसर, जि. भंडारा	वन्यजीव संशोधक	सदस्य
१७	श्रीमती मंजुषा धनुष वाढई, सुकन्या संकल्प निकेतन हायस्कुल, काटी, ता. जि. गोंदिया.	सामाजिक संशोधक	सदस्य
१८	डॉ. श्रीराम मधुसुदन भुस्कुटे, मु.पो.ता. आमगाव, जि. गोंदिया	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
१९	श्री. रुपेश मुरलीधर निंबार्ते, हिरवळ बहुउद्देशिय संस्था, गोंदिया	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
२०	श्री. सुनिल महादेवराव धोटे, धोटे फार्महाऊस, चोरखमारा	पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ	सदस्य
२१	डॉ. राजेंद्र जैन, संकल्प संस्था, गोंदिया	स्थानिक नागरी संस्थावरील सदस्य	सदस्य
२२	श्री. राजेश कनोजिया, लॉयन्स क्लब, गोंदिया	स्थानिक नागरी संस्थावरील सदस्य	सदस्य

VI) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकरीता स्थानिक सल्लागार समिती

अ.क्र.	सदस्य		
१	विभागीय आयुक्त, पुणे	पदसिध्द	अध्यक्ष
२	मा. ना. श्री. शंभुराज देसाई, मंत्री, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रतिनिधी	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
३	मा. ना. श्री. उदय सामंत, मंत्री, उद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रतिनिधी	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य

४	मा. श्री. शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
५	मा. श्री. मकरंद पाटील, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
६	मा. श्री. मानसिंगराव नाईक, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
७	मा. श्री. विनय कोरे, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
८	मा. श्री. शेखर निकम, वि.स.स.	व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील आमदार	सदस्य
९	वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर	पदसिध्द	सदस्य सचिव
१०	जिल्हाधिकारी, सातारा	पदसिध्द	सदस्य
११	जिल्हाधिकारी, सांगली	पदसिध्द	सदस्य
१२	जिल्हाधिकारी, कोल्हापूर	पदसिध्द	सदस्य
१३	जिल्हाधिकारी, रत्नागिरी	पदसिध्द	सदस्य
१४	उप वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर स्थित कराड	पदसिध्द	सदस्य
१५	विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), चांदोली राष्ट्रीय उद्यान, स्थित कराड	पदसिध्द	सदस्य
१६	उप वनसंरक्षक, सातारा	पदसिध्द	सदस्य
१७	उप वनसंरक्षक, सांगली	पदसिध्द	सदस्य
१८	उप वनसंरक्षक, कोल्हापूर	पदसिध्द	सदस्य
१९	विभागीय वन अधिकारी, चिपळूण	पदसिध्द	सदस्य
२०	श्री. सुनिल भोईटे	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२१	श्री. रोहन भाटे	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२२	श्री. अजित पाटील	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२३	श्री. रमण कुलकर्णी	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२४	श्री. स्वप्नील पवार	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२५	श्री. अनिरुध्द माने	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२६	श्री. निलेश पाटील	मानद वन्यजीव रक्षक	सदस्य
२७	प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे	पदसिध्द	सदस्य
२८	अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक	पदसिध्द	सदस्य
२९	उप विभागीय अधिकारी, पाटण	पदसिध्द	सदस्य
३०	श्री. गिरीष पंजाबी, वन्यजीव तज्ज्ञ (WCT)	वन्यजीव संशोधक	सदस्य

३१	श्री. जीवन बोराटे, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा	सामाजिक संशोधक	सदस्य
३२	श्री. सुनिल करकरे, नेचर संस्था, कोल्हापूर	पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ	सदस्य
३३	श्री. शेख मोहिते, प्राध्यापक, विभाग प्रमुख वनस्पती शास्त्र विभाग, लालबहादुर शास्त्री महाविद्यालय, सातारा	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	
३४	श्री. सुहास वायंगणकर, वन्यजीव तज्ज्ञ कोल्हापूर तथा सदस्य राज्य वन्यजीव मंडळ	स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ	सदस्य
३५	श्री. नरेंद्र शेलार, अध्यक्ष रोटरी क्लब, सेव्हन हिल्स, सातारा	स्थानिक नागरी संस्थावरील सदस्य	सदस्य

२. अशासकीय सदस्यांचा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता (मुंबई नागरी सेवा नियम खंड-२ मधील परिशिष्ट ४२ (अ) विभाग १) मधील सुधारीत तरतुदीनुसार तसेच शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दिनांक ०३.०३.२०१० व टीआरए-१४७०/१३१/अठरा दिनांक २७.१.१९७१ अन्वये नियमित करण्यात येतील. त्यानुसार अशासकीय सदस्यांना विमानाने तसेच रेल्वेच्या वातानुकूलित वर्ग-१ श्रेणीने प्रवास करता येणार नाही. तसेच त्यांना खाजगी वाहनांचा वापर करता येणार नाही.

४. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्रमांक डब्ल्यूएलपी-२०१२/प्र.क्र.३०९/फ-१, दि. ०९.११.२०१२ व दि. २१.०१.२०१३ मध्ये नमुद केल्याप्रमाणे स्थानिक सल्लागार समितीची कार्ये व तरतुदी पूर्वीप्रमाणेच राहतील.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०९२७१३३४१७३७१९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सिध्देश सावर्डेकर)
विशेष कार्य अधिकारी
महसूल व वन विभाग

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. मा. मंत्री (वने) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. मा. मंत्री (राज्य उत्पादन शुल्क), यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. मा. मंत्री (उद्योग), यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
५. मा. श्री. विजय वडेटीवार, विधानसभा सदस्य
६. मा.श्रीमती. सौ. प्रतिभा सुरेश धानोरकर, विधानसभा सदस्य

७. मा.श्री.किर्ती कुमार भांगडिया, विधानसभा सदस्य
८. मा.श्री. किशोर जोरगेवार, विधानसभा सदस्य
९. मा.अॅड. श्री. आशिष नंदकिशोर जैस्वाल, विधानसभा सदस्य
- १०.मा.डॉ. पंकज राजेश भोयर, विधानसभा सदस्य
- ११.मा.श्री. समीर दत्तात्रय मेघे, विधानसभा सदस्य
- १२.मा.श्री. राजकुमार पटेल, विधानसभा सदस्य
- १३.मा.श्री. नाना फाल्गुनराव पटोले, विधानसभा सदस्य
- १४.मा.श्री. विजय भारतलाल रहांगडाले, विधानसभा सदस्य
- १५.मा.श्री. शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले, विधानसभा सदस्य
- १६.मा.श्री. मकरंद पाटील, विधानसभा सदस्य
- १७.मा. श्री. मानसिंगराव नाईक, विधानसभा सदस्य
१८. मा. श्री. विनय कोरे, विधानसभा सदस्य
- १९.मा.श्री. शेखर निकम, विधानसभा सदस्य
- २०.मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- २१.अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २२.अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३.अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २४.प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- २५.प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २६.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- २७.प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२८. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई / पूर्व, नागपूर.
- २९.विभागीय आयुक्त, नागपूर / पुणे
- ३०.मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर / चंद्रपूर /कोल्हापूर
- ३१.मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती
- ३२.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, गोंदिया
- ३३.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
- ३४.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर
- ३५.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प, नागपूर
- ३६.अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर /नाशिक
- ३७.जिल्हाधिकारी, नागपूर / चंद्रपूर / वर्धा / गोंदिया / भंडारा /सातारा/सांगली/कोल्हापूर/
रत्नागिरी
३८. उप वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर / वर्धा / गोंदिया / भंडारा/ सातारा/ सांगली/
कोल्हापूर/मेळघाट
- ३९.उपसंचालक कोर / बफर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.
- ४०.उप वनसंरक्षक (वन्यजीव),सिपना, गुगामल, अकोट,चांदोली राष्ट्रीय उद्यान स्थित,
कराड

४१. विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), मेळघाट, सहयाद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर, स्थित कराड
४२. विभागीय वन अधिकारी (प्रा), चिपळूण/
४३. प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, नागपूर/ पुणे/अमरावती
४४. उपविभागीय अधिकारी, वर्धा / वरोरा / रामटेक / साकोली/पाटण/धारणी
४५. सरपंच, मोहर्ली / कोलारा
४६. मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर / भंडारा / गोंदिया / नागपूर / वर्धा / सातारा/ कोल्हापूर/ रत्नागिरी
४७. सर्व संबंधित सदस्य.
४८. महालेखापाल-१/२ (लेखापरीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
४९. वित्त विभाग (व्यय-१० कार्यासन), मंत्रालय, मुंबई.
५०. फ-१ कार्यासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई-३२ (निवडनस्ती).
